



कषेढ्ठी क्षेळाडूंच्या दिशाभीमुख्तेचे मापन कशण्याक्षाठी वापरकल्या जाणा-या १० मी × ४ शाटल क्षन व पेनिक कप कक्षोटी यातील क्षहक्षंख्य तपाक्षणे

डॉ. चण्हाण नेहा मोकेश्वर.
शाश्रीरिक शिक्षण क्षंचालीका,
श्रीमती. झुधातार्ड मांडके कॉलेज,
पोड शोड, पुणे - ४११०३८.

क्षाक्षांश

क्षदक क्षंशोधनात १० मी × ४ शाटल क्षन व पेनिक कप कक्षोटी यातील क्षहक्षंख्यांचा आश्याक्ष केला आहे. क्षदक क्षंशोधनाक्षाठी वर्णनात्मक कर्तव्यक्षण पद्धतीचा अवलंभ करण्यात आला. हे क्षंशोधन २०२१ ते २०२२ या क्षालामध्ये करण्यातआले आहे. या कक्षता पुणे जिल्हा कषेढ्ठी निवड चाचणी क्ष्यर्द्धेतुन पुणे जिल्हा कषेढ्ठी क्षंद्घा कक्षता निवड झालेल्या एकूण १८ पुक्ष कषेढ्ठी क्षेळाडूंची न्याहर्षी म्हणून निवड केली. क्षदक निवड क्षाहेतुक पद्धतीने केली. क्षंकलित केलेल्या माहितीचे विश्लेषण कशण्याक्षाठी वर्णनात्मक क्षांखिकीमध्ये मध्यमान, प्रमाणित विचलन, प्रमाणित विचलनाची त्रुटी त्याच प्रमाण क्षहक्षंख्य तपाक्षण्या कक्षता विपर्यक्षमन क्षहक्षंख्य या चाचणीचावापक केला आहे. क्षंशोधनात क्षहभागी झालेल्या क्षेळाडूंच्या दिशाभीमुख्ता या घटकांचे मापन कशण्याक्षाठी त्या १८ क्षेळाडूंप्रक ढोन पेन खेगळया दिशाभीमुख्ता कक्षोटी घेतल्या आहेत व त्यांच्यातील अक्षलेल्या क्षहक्षंख्य तपाक्षला अक्षता अक्षे आढळून अलेकी १० मी × ४ शाटल क्षन यांचे मध्यमान $14.01 (\pm 0.89)$ आहे. पेनिक कप कक्षोटीचे मध्यमान $5.66 (\pm 0.75)$ आहे. याची क्षाधिनता मात्रा १८ अक्षुन ते ०.०५ या क्षार्थक्षता क्षथावरक क्षार्थक आहे ($p < 0.001$). याचा अर्थ ढोठही कक्षोटयांमध्ये क्षहक्षंख्य आहे व कषेढ्ठी क्षेळाडूंच्या दिशाभीमुख्तेचे मापन कशण्याक्षाठी १० मी × ४ शाटल क्षन व पेनिक कप कक्षोटी या पैकी कोणतीही कक्षोटी यापरक्लीतकी चालेल.

महत्वाचे शाष्क : दिशाभीमुख्ता, १० मी × ४ शाटल क्षन, पेनिक कप कक्षोटी.

प्रक्तावना :

दिशाशीमुखता हा घटक फैंनंडीन कार्याति यिहीष क्रीडा प्रकाशातव झांधिग खेळात महत्वाचा घटक आहे. झर्णकामान्य पठे दिशाशीमुखता म्हणजे येगात दिशा अदलण्याची क्षमता होय (Young.et.al.). दिशाशीमुखता हा एक मुलभूत घटक आहे (Draper.J.A.,et.al). दिशाशीमुखता म्हणजे झंपुर्ण शब्दीशाची होत आक्षणाकी हालचाल, गती य दिशा जलळ गतीने अदलने होय (Sheppard, J.M.,et.al 2006). त्याच प्रमाणे चेतकाक्ष फिलेला त्वशीत प्रतिक्षाढ होय. दिशाशीमुखता ही खेळाच्या प्रात्यक्षिकाक्षाठी य कैशल्याच्या प्रदर्शनाक्षाठी एक महत्वाचा घटक आहे डढा :- क्सिंट य इतक खेळांमध्ये कशण्यात येणा-या हालचाली या पुर्वनिश्चीत नक्षतात त्या कशता खेळाङ्गुळमध्येदिशाशीमुखता हा घटक यिकक्षीत होणे जास्त आवशक आहे (Cox, R.H. 2002).

फुटबॉल, औंथलेटीक्स, खाक्केटबॉल यांकाक्षब्या येगावेगळ्या खेळांमध्ये आवशक आक्षणाका येग, दिशाषदलण्याची क्षमता या येगावेगळ्या आक्षतात (Docherty, D.,et.al). हे झर्ण त्या खेळातील पशीक्षीती, हलचाली ह्या योग्य पञ्चतीने प्रतिक्षाढ ढेण्याची एक कीया आहे. हे झर्ण घटक लक्षात घेऊन प्रत्येक खेळाक्ष आवशक आक्षणाकी दिशाशीमुखता ही येगावेगळ्या पञ्चतीने वापरलीजाते या कशता ती ओळखून त्याक्ष आवशक आक्षेपशिक्षण ढेणे य त्याचे मापन कशण्याक्षाठी योग्य ती कक्षोटी वापरणे (Abernethy, B., Russell, D.G. 1987 & Farrow, D. 2005).

दिशाशीमुखता या घटकाचे मापन कशण्याक्षाठी येगावेगळ्या कक्षोटयांचा वापर केला जातो त्याची निवड ही त्या खेळातील कैशल्यांच्या हलचालींवर आवलंगुन आक्षतात (Sheppard,J.M.,Young,W.B.2006). झिंग झँक किंपड टेक्ट यातुन दिशाशीमुखता या घटकाचे मापन केलेजाते झदक कक्षोटीत तिव्रप्रतीच्या नियोजीत हलचाली केल्याजातात य यांकाक्षब्या हलचाली फुटबॉल, खाक्केटबॉल यांकाक्षब्या यिहीष खेळात केल्याजातात तिथे या कक्षोटीचा वापर केला जातो (Draper.J.A.,et.al). चॅंजीग ऑफ डायरेक्शनल किंपड टेक्ट यातुन दिशाशीमुखता या घटकाचे मापन केलेजाते झदक कक्षोटीत योग्य पञ्चतीने दिशाषदलली जाते (Young,W.B.,2002). ५०५ दिशाशीमुखता कक्षोटी ही नेटबॉल खेळाङ्गुळ्याची दिशाशीमुखता मोजण्याक्षाठी वापरली

आहे(Gore,C.J.2000). भद्रक कक्षोटी पांढऱे दिशाखडलण्याच्या क्षमतेचेमापन केले जाते यात चेतना नक्ते त्यामुळे त्वचीत येणाशा प्रतिक्षाढ याचे मापन केले जात नाही(Abernethy, B.,et.al.1999). याच प्रमाणे १० मी × ४ शाटल रन, १५ मी × ४ शाटल रन यांकाशब्द्या कक्षोटयांमध्ये झुळा चेतना नक्ते त्यामुळे प्रतिक्षाढाचे मापन करता येतेच असें नाही. या त्याचा प्रत्यक्षात खेळाला या खेळाङ्गुला याचा उपयोग होतोच आक्षा नाही. परंतु ढोन पेगवेगळया दिशाशीमुखता कक्षोटया मध्युन काही खेळा एकच निष्कर्ष येतो तर काही खेळा येत नाही त्या खेळी ढोन कक्षोटयां मध्युन एकच प्रकाशब्द्या दिशाशीमुखतेचे मापन केले जात नाही(Kurelic, et.al, 1975).

कषड्डीत फेक्कील विधिंश क्षमतांचे मापन करण्याक्षाठी विधिंश कक्षोटयांचा वापर केला जातो. दिशाशीमुखताया घटकाचे मापन करण्याक्षाठी १० मी × ४ शाटल रन या कक्षोटीचा वापर केला आहे(Naik,S.,2009). त्याच प्रमाणे आक्केटर्हॉल खेळामध्ये दिशाशीमुखता या घटकाचे मापन करण्याक्षाठीपेनिक कप कक्षोटीचा वापर केला जातो अ-याच प्रमाणात आक्केटर्हॉल खेळामध्ये होणा-या हलचाली या कषड्डी खेळात होणा-या हलचालीं क्षाशब्द्या आहेत डळा-: हुल ढेणे, दिशा अदलणे, चेकिंग मुळमेंट. म्हणून आक्केटर्हॉल खेळाङ्गुल्यादिशाशीमुखता या घटकाचे मापन करण्याक्षाठी वापरली जाणारी पेनिक कप कक्षोटी ही कषड्डी खेळाङ्गुल्या दिशाशीमुखतेचे मापन करण्याक्षाठी भद्रक कंशोधनात वापरण्यात येणार आहे. या कक्षोटी मध्ये मिळालेली चेतना, त्याचे झालेले अकलन या त्यावर फिलेला प्रतिक्षाढ यांचा अहभाग येतो तर १० मी × ४ शाटल रन या कक्षोटी मध्ये चेतना नक्ते कृती ही निश्चीत आक्षते या या ढोळी कक्षोटयामध्युन दिशाशीमुखता या एकाच घटकाचे मापन केले जाते (Abernethy & Russell, 1987) म्हणून भद्रक कंशोधनात १० मी × ४ शाटल रन या पेनिक कप कक्षोटी यातील अहकंशदांचा अभ्यास केला आहे.

पद्धती :

भद्रक कंशोधनात वर्णनात्मक झर्णेक्षण पद्धतीचा अपलंण केला आहे. भद्रक कंशोधनात निवडण्यात येणारे न्याढर्श अहेतुक पद्धतीने निवडले आहे.

कार्यपद्धती :

कंशोद्धनात झहभारी कर्तव्य पिढ्यार्थी हे षी.ई.जी. या कषेठडी कंघातील आहेत या ते १५ ते १८ या प्रयोगटामधील १८ क्षेळाडूच्या गटावर दिशाभीमुखता या घटकाचे मापन करण्याकाठी ढोन येगेगेलया कक्षोटया एकाच दिगशी काही कालावधीने बाष्पवल्या आहेत या त्या ढोन कक्षोटया मधील झहकंशांचा आश्याक्ष केला आहे.

माहिती कंकलनाची काढने :

दिशाभीमुखता या कक्षोटीचे मापन करण्याकाठी वापरण्यात येणा-या कक्षोटया पुढिल प्रमाणे.

कक्षोटी : १० मी × ४ शाटल इन कक्षोटी.

कक्षोटीचे उद्घेष्ट हेदिशाभीमुखता या क्षमतेचे मापन करणे हे आहे. त्या करता क्टॉपवॉच, मेजरिंग टेप, शिअटी हे क्षाहीत्य लागते.

कृती :- क्षेळाडू प्रथम आंभ केषेच्या मागे उभे शाहीतील. शिअटी वाजणुन सुक्ष आका इशाका मिळताच क्टॉपवॉच चालु होईल या त्याच येळी येगात पळत जाडन १० मी. आंतशावधील आंतीम केषेला हाताने क्षर्ष करून पळत आंभ केषे कडे येणे या तिथे केषेला पळत हातलाडन ढुक्की फेकी पण वकील प्रमाणे पुर्ण करणे ढुक्क-या येळेला आंभकेषा पाक करताच क्टॉपवॉच खंड करणे. आलेल्या येळेची नोंद करणे.

गुणांकन :- कक्षोटी पुर्ण करावयाक्ष लागलेल्या कालावधीची नोंद करणे.

कक्षोटी : पेनिक कप कक्षोटी.

कक्षोटीचे उद्घेष्ट हेदिशाभीमुखता या क्षमतेचे मापन करणे. त्या करताक्टॉपवॉच, मेजरिंग टेप, तीन कोन (लाल, निळा, पांढरा), कप, फक्की, शिअटी हे क्षाहीत्य लागते.

कृती :- हातात एक नाणे घेऊन ज्या दिशेला कप ठेवले आहेत त्याच्या पिक्कड आजुक्ष तोंड करून सुक्षपातीच्या केषेवर उभा आक्षेल. शिअटी वाजताच क्टॉपवॉच चालु होईल त्याच येळी तो वळून क्षमोक्षया केषेवर ठेवलेल्या कोनांच्या दिशेने धावेल या जेहातो ढर्शक केषा (किगनल लाईन) जी ८ फिटवर आहे ती पाक करताच

निवीक्षक तीन कपाची कमवाशी झांगेल यात तीन आळा अक्षतील या आळेतील शोवटच्या दंगाच्या कपात त्याने हातातील नाणे टाकावे या टाकलेल्या नाठयाच्या आवाजावर क्टॉपवॉच खंड होईल. दिलीजाणाशी आळा ही अशा प्रकारची अक्षेल (ठळा : निळा, पांढळा, लाल). एक खेळाडू ही कझोटी चाक घेणा पुर्ण करेल. गुणांकन :-: कझोटी पुर्ण कशवयाक्ष लागलेल्या कालावधीची नोंद करणे. टिप :-: कझोटयात दिलीजाणाशी आळेच्या कमवाशीत खंड अक्षाणा, शक्यतो कझोटी एकाच खिळ्याईर्याची घ्यावी.

कंक्ष्याशाक्त्रीय विश्लेशण :

अद्वा कंशोद्धनातक्षियक्षमन कहकंषद्ध चाचणीक्षारे आलेली माहिती पुढीलप्रमाणे.

कोष्टक का.१

१० मी × ४ शाटल इन या पेनिक कप कझोटी यांचे वर्णनात्मक या कहकंषद्धाचे कंक्ष्याशाक्त्रीय विश्लेषण.

कझोटी	N	Mean	S.D	S.E.M	Correlation Coefficient	Sig
१०मी×४शाटल इन कझोटी	१८	१४.०१	०.८९	०.२१	०.७१०	0.001
पेनिक कप कझोटी	१८	५.६६	०.७५	०.१७	०.७१७	

Mean:-मध्यमान, S.D :- प्रमाणित विचलन, S.E.M :- मध्यमानाची त्रुटी, N :- क्षादिनता मात्रा, sig:-कार्थकता क्षद्यावर कार्थकता, S.E.d :- प्रमाणित त्रुटी, Correlation Coefficient :- कहकंषद्ध.

कोष्टक कमांक. १ गुझाक १० मी × ४ शाटल इन कझोटी या पेनिक कप कझोटी यांचे वर्णनात्मक या कहकंषद्धाचे कंक्ष्याशाक्त्रीय विश्लेषण खालिल प्रमाणे.

अंक्ष्याशाक्त्रीय पिश्लेषणातुन आलेल्या माहीतीनुक्ताक १० मी × ४ शटल कन यांचे मध्यमान १४.०१ (± 0.89) आहे. पेनिक कप कक्षोटीचे मध्यमान ५.६६ (± 0.75) आहे. याची क्षार्थिनता मात्रा १८ अंक्षुन ते ०.०५ या क्षार्थकता कथवावर क्षार्थक आहे (p 0.001). याचा क्षार्थ ढोन्ही कक्षोटयांमध्ये क्षहकंषद्ध आहे.

चर्चा :

आलेल्या कंक्ष्याशाक्त्री पिश्लेषणातुन असे अढळून आले की १० मी × ४ शटल कन या पेनिक कप कक्षोटी यांमध्ये क्षहकंषद्ध आहे. या ढोन्ही कक्षोटयांमध्युन डिशाभीमुखता या घटकाचे मापन केले जाते म्हणुन कषड्डी खेळाईच्या डिशाभीमुखता या घटकाचे मापनकरणयाकाठी १० मी × ४ शटल कन या पेनिक कप कक्षोटी या पैकी कोणत्या ही एका कक्षोटीचा वापर केला तशी चालेल. त्याच प्रमाणे काही कंशोधनामध्युन असे अढळून आलेकी उठयामाकरणयाच्या क्षमतेचे मापन करणयाकाठी ढोन पेगपेगळ्या कक्षोटयांचा वापर केला यात काढतक मुण्हमेंट जंप, झकॉट जंप या ढोन्ही कक्षोटयात काही गोष्टीत कंषद्ध अक्षल्यामुळे त्यात क्षहकंषद्ध आहे असा निष्कर्ष आला. यातुन ढोन्ही कक्षोटयांमध्युन उठया माकरणयाच्या क्षमतेचे मापन केले जाते. तक्षेच निष्कर्ष हे हेठलोगॉन कक्षोटी या ५०५ डिशाभीमुखता कक्षोटी या ढोन्ही मध्ये क्षहकंषद्ध आहे असे अढळून आले (Bobbrt,M.F., et.al, 1996.; Young, W. 1995).

શંકભ્ર

- Abernethy, B., & Russell, D. G. (1987). Expert – novice difference in an applied selective attention task. *Journal of Sport Psychology*, Vol. 9, pp. 326 – 345.
- Abernethy, B., Russell, D.G. (1987). Expert-novice difference in an applied selective attention task. *Journal of Sport Psych*, Vol. 9, pp. 326-345.
- Abernethy, B., Wood, M. J., & Parks, S. (1999). Can the anticipatory skills of experts be learned by novices. *Research Quarterly for Exercise and Sport*, Vol. 70, pp. 313 – 318.
- Bobbitt, M. F., Gerritsen, K.G., Litjens, M.C., Vansoest, A.J. (1996). Why is countermovement jump hight greater then squat jump height? *Md. Sci. Sports Exerc.* Vol.28, pp.1402-1412.
- Cox, R.H. (2002). *Sport psychology: concepts and applications*. 5th ed. New York: McGraw-Hill.
- Docherty, D., Wenger, H.A., Neary, P. (1988). Time-motion analysis related to the physiological demands of rugby. *J Hum Mov Stud* . Vol. 14, pp.269-277.
- Farrow, D., Young, W., Bruce, L. (2005). The development of a test of reactive agility for netball: a new methodology. *J Sci MedSport* . Vol. 8(1), pp. 40-48.
- Gore, C. J. (2000). Physiological tests for elite athletes. Canberra, ACT: Australian Sports Commission.
- Kurelic, N., Momirovic, K., Stojanovic, M., Sturm, J., Radojevic, D.J., & Viskic-Stalec, N. (1975). *Struktura i razvoj morfoloških i motoričkih dimenzija omladine [The structure and development of morphological and motor dimensions of youth]*. Belgrade: Scientific Research Institute of the Faculty of Physical Education ofthe University of Belgrade.
- Naik, S., (2009). *Study on performance profiles of elite women kabaddi players in Maharashtra*. Publish, Department of physical education, University of Pune.

- Sasa J., Milivoje K., Zoran P.,(2001). The Influence of anthropometric characteristics on the agility abilities of 14 year-old elith male basketball players. Series: Physical Education and Sport Vol. 9, No 2, 2011, pp. 141 – 149.
- Sheppard, J.M., Young, W.B.(September 2006). Agility literature review: Classifications, training and testing. Journal of Sports Sciences, Vol. 24(9), pp. 919 – 932.
- Sheppard, J.M., Young, W.B., Doyle, T.L.A. (2006). An evaluation of a new test of reactive agility and its relationship to sprint speed and change of direction speed. Journal of Science and Medicine in Sport, Vol. 9, pp. 342-349.

